

25 June 2025

BSE Limited
Department of Corporate Services
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Ref: 505355

National Stock Exchange of India Limited
5th Floor, Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.
Ref: NESCO

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed herewith the publication dated 25 June 2025, in newspapers namely Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) informing the shareholders regarding the 66th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 30 July 2025 at 3:30 p.m. through video conference (VC) or other audio-visual means (OAVM) in compliance with the General Circular No. 20/2020 dated 5 May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs.

The Company has already intimated the exchange on convening its 66th Annual General Meeting vide letter dated 16 May 2025.

You are requested to kindly take the same on record.

Thanks and Regards,

For Nesco Limited

Shalini Kamath
Company Secretary & Compliance Officer
Mem No. A14933

Encl: as above

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

[Nayara Energy Ltd]

Registered Office: [Khambhali Post, P O Box 24, District Devbhumi Dwarka - 361 305, Gujarat, India]

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Name of the holder and Jt.holder(s), if any	Folio No(s)	Face Val	Certificate Number(s)	Distinctive Number(s)	No of Shares
RUPA KIRTIKUMAR SHAH	0563996	10/-	856226-856230	228987406-228987905	500
KIRTIKUMAR KANTILAL SHAH	0563996	10/-	858383-858383	227533606-227533705	100
	0563996	10/-	858385-858387	227533806-227534105	300
	0563996	10/-	861166-861172	227911806-227912505	700
	0563996	10/-	865697-865699	228199906-228200205	300
	0563996	10/-	865717-865717	228201906-228202005	100
KIRTIKUMAR KANTILAL SHAH	0564108	10/-	121137-121137	99870003-99870102	100
RUPA KIRTIKUMAR SHAH	0564108	10/-	121139-121139	99870203-99870302	100
	0564108	10/-	121141-121141	99870403-99870502	100
	0564108	10/-	457853-457853	157240503-157240602	100

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate(s).

Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: MUGF Intime India Private Limited 247 Park, C-101, 1 Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400083. TEL: 818116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate(s).

Place: Mumbai, Date: 25/06/2025 Legal Claimant : **RUPA KIRTIKUMAR SHAH**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mr. Ramesh Vastimal Mehta** has agreed to sell to my clients an ownership a) 50% undivided share in (i) all that piece or parcel of land admeasuring 115 square yards i.e. 96.15 square meters and bearing Cadastral Survey No. 2315 of Bhuleshwar Division in the Registration District and Sub-District of Mumbai City and (ii) all that piece or parcel of land admeasuring 148 square yards i.e. 123.75 square meters and bearing Cadastral Survey No. 2316 of Bhuleshwar Division in the Registration District and Sub-District of Mumbai City and (b) first floor residential property admeasuring about 1050 sq. ft. carpet area and (c) terrace admeasuring about 1096.63 sq. ft. carpet area and (d) front basement of the Existing Structure admeasuring about 667.37 sq. ft. carpet area, lying being and situate in the building known as Sanjivani Building at Kumbhar Tukda Lane now known as K.M. Zaveri Road, Bhuleshwar, Mumbai- 400004.

ALL PERSONS having any claim in respect of the above referred Flat and the Shares by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, maintenance, possession, lease, lien, custodian interest or otherwise howsoever, are hereby requested to inform the same in writing to the undersigned having his office at C/o. Mr. Dinesh Jain, Office No. 410, Kakad Market, 4th Floor, 306, Kalbadevi Road, Mumbai - 400002 within 14 days hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned and sale/transfer will be completed without any further reference in the matter.

Mumbai, Dated this 25th day of June, 2025.

(Mahendra C. Jain)
Advocate & Solicitor

HINDALCO INDUSTRIES LTD

Reg office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013
Notice is hereby given that the certificate(s) in respect of below mentioned Equity shares of the Company has / have been lost / misplaced / stolen and the holder(s) of the said shares has / have applied to the company for issue of Duplicate share Certificate(s) in lieu of the original share certificate(s).

Name of the Shareholders	Folio No	No. of Shares	Certificate Nos	Distinctive Number (s)
Venkata Lakshammamma Vadamudi	HEA29963	15500	11009572	58178361 - 58193860

Any person, who has a claim in respect of the said shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from publication of this notice, failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.

Place: TENALI - RESIDENCE Name of the CLAIMANT
Date: 25/06/2025 VADLAMUDI BABU RAJENDRA PRASAD

NOTICE IS HEREBY GIVEN THAT

Date:- 25/06/2025

To,
All Members / Residents.

Ashoka Upvan Co-op HSG Soc Ltd, Gawand Buag, Thane,
This is to inform you that Shri. Mr. Sanjeev D. Karekar, residing at Flat No. 707, Ashoka Upvan Co-op HSG Soc Ltd, has reported that the original Share Certificate bearing No. 271-275 issued in their name has been lost/misplaced and is not traceable.

The said member has requested the Society to issue a duplicate share certificate in their name. As per the norms, the Society proposes to issue a duplicate certificate after following due procedure.

Any person having objection to the issue of such a duplicate share certificate is hereby requested to inform the Society in writing within 15 days from the date of this notice. If objection is not received within the said period, the Society will proceed with the issuance of the duplicate certificate, and no claims in this regard will be entertained thereafter.

For any clarification or objection, please contact the office bearers or send your communication to:-

The Secretary
Ashoka Upvan Co-op HSG Soc Ltd.
Gawand Buag,
Mr. Sumit Patil Secretary Mcm_ashoka@gmail.com +919867304282

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE,

GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st Floor,
Sasmira Building, Sasmira Marg, Worli, Mumbai - 400030.

PUBLIC NOTICE INQUIRY

(Read Section 22 of the Maharashtra Public Trust Act 1950 & Rule 7 and 7A of the Maharashtra Public Trust Rules, 1951)
Change report No. ACC/H.O./806/2022;
filed by Mr Mohan Kane,
In the matter of : "Dr. Shyamaprasad Mukharjee Smrutii"
P.T.R. No. F- 1675 (Mumbai)

All concerned having interest -

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a change report u/s 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above-named trust and an inquiry is to be made by Ld. Assistant Charity Commissioner - H.O., Mumbai viz.

1) Whether the immovable property shown herein below belongs to the above trust? And could be registered in the record of the said trust?

DESCRIPTION THE OF IMMOVABLE PROPERTY
Adding following trust property on the record.

1) Flat no 8, on the ground floor, in B wing, of the aforesaid bldg., to be known as GURU ASHISH land bearing sub-plot no. 3, on part of survey no. 404, C.S.T. No. 1717 of Chembur Village, Mumbai.
Total cost : Rs 49000/- (Rupees Forty Nine Thousand only)
This is to call upon you to submit your objection if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-H.O., Mumbai at the above office address within 30 days from the date of publication of this notice.

If no appearance or written statement is filed by you or on your behalf by your pleader or by someone authorized by law to act for you, the matter will be heard & decided ex-parte.
Given under my hand and seal of Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.
This 03rd day of the month of June 2025.

Sd/-
(I/C) Superintendent- (Judicial),
Public Trust Registration office,
Greater Mumbai Region, Mumbai.

Seal

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2150/2025 Date: - 20/06/2025

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 68 of 2025

Honolulu Premises Co-operative Society Ltd., Shailshes, Plot no.94, T.P.S. II, Linking Road, Santacruz (West), Mumbai - 400054.Applicant. Versus, (1) M/s. Rajdeep Construction Pvt. Ltd. (2) M/s. Honolulu Corporation (3) Muri Hassram Shahani, Last known address of Opp. no. 1 to 3; Plot no. 94, T.P.S. II, Linking Road, Santacruz West, Mumbai - 400054 (4) Shri. Manilal Sundarji Alias Manilal Sundarji Kapadia, (5) Pramila Bai Wo. Manharlal V. Shroff Both at Honolulu Premises CS Ltd., Plot no.94, T.P.S. II, Linking Road, Santacruz (West), Mumbai 400054.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Deed of Conveyance of plot of land bearing CTS no. 311/A admeasuring 2094.50 sq. mtrs. as per property card and as per physical survey plot area is 2294.07 sq. mtrs. at village Bandra II, Taluka Andheri in G ward of Mumbai Suburban District of Mumbai City and Mumbai Suburban is as specifically set out in the property card and Architect Certificate alongwith the building situated at Plot no. 94/A, T.P.S. II, Linking Road, Santacruz West, Mumbai - 400054 is as specifically set out in the property card and their FSI Consumption according to building approved plans and Architect Certificate alongwith the building situated threon in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 14/07/2025 at 3.00 p.m.

Seal

Sd/-
(Anand Katke)

District Deputy Registrar,

Co-operative Societies,

Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

Mhada Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai-400051.

No.DDR-3/Mum./ deemed conveyance/Notice/2148/2025 Date: 20/06/2025

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 67 of 2025

Shubha Laxmi Co-Op. Housing Society Ltd. Having its Registration address at CTS Nos.491/A, 491/A/1 to 491/A/10 Cardinal Gracious Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 099Applicant. Versus 1) M/S Ravi Construction Through its Partners a) Shantilal Devji b) Ramesh Devji c) Jitendra Devji d) Shantilal Devji, Karta of HUF e) Khimji H. Bhakaruriya f) Ravi H. Bhakaruriya g) Jayantlal G. Gada Having its office at 35/36, Wasik Plaza, V.L. Mehta Road, Vile Parle (West), Mumbai- 400 049 And Having its Office at 166/167, Gupta Bhavan, Andheri-Kurla Road, Opp. Chakala Guru Dwar, Andheri (East), Mumbai - 400 099 2) Shubham Centre No.2 Premises Co-Op.Society Ltd. Having Registered address at CTS Nos.491/A, 491/A/1 to 491/A/10 Cardinal Gracious Road, Chakala, Andheri (East), Mumbai- 400 099.... Opponents, and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral deemed Conveyance of land admeasuring 176.30 Sq.Mtrs., (12.68% proportionate) out of the Balance Plot area of 1390.40 Sq.Mtrs., bearing CTS No.491/A, 491/A/1 to 491/A/10 of Village Chakala, Taluka- Vileparle, Mumbai Suburban District, together with Road set back area of 14.65 sq.mtrs (12.68% proportionate) out of the Plot area of 115.60 Sq.mtrs. bearing CTS No. 491/B of Village Chakala, Taluka Vileparle in the Registration District of Mumbai Suburban District, together with the existing Building as described of single Wing, Ground + 4 Upper Floors & total 10 Flats, and popularly known as "Shubh Laxmi CHS Ltd." situate lying and being at CTS Nos.491/A, 491/A/1 to 491/A/10, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai- 400 099 in favour of the Applicant.

The hearing is fixed on 14/07/2025 at 03:00 p.m.

Seal

Sd/-
(Anand Katke)

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority

U/s 5A of the MOFA, 1963

**Government of Jharkhand
Department of Mines & Geology, Directorate of Geology
Engineers' Hostel No-2, 2nd floor, Dhurwa, Ranchi-834004**

S. No.	Particulars	Information
1.	Name of work	Empanelment of Survey Agencies for carrying out DGPS as well as Total Station Survey.
2.	Contact Person and Address for Communication	Director, Geology, Directorate of Geology, Department of Mines & Geology, Government of Jharkhand; Engineers' Hostel No-2, 2 nd Floor, Dhurwa, Ranchi-834004; E-mail id: dir-geology@jharkhandmail.gov.in
3.	Date of issue of Bid Document and NT	25.06.2025
4.	Cost of Tender Documents	The Bid document can be downloaded from www.jharkhand.gov.in upon payment of the cost (non-refundable) of Bid Document/Tender Document of Rs. 10000.00 (Ten Thousand) only.
5.	Period of issue of Bid Documents	From date: 25.06.2025 to date: 17.07.2025.
6.	Validity of Proposal submitted	At least 180 (one hundred and eighty) days from the last date of submission of Bid.
7.	Security Deposit	The successful bidder will have to deposit a sum of Rs. 1,50,000/- (One Lakh Fifty Thousand only) as Security Deposit in the form of Bank Guarantee (Annexure-I) for complete 03 (Three) years issued by any Nationalized/Nationalized Scheduled bank in favour of "Directorate of Geology, Department of Mines and Geology, Govt. of Jharkhand" payable at Ranchi.
8.	Tender publication date	25.06.2025
9.	Last date of submission of pre-Bid queries	03.07.2025 till 03:00 PM at dir-geology@jharkhandmail.gov.in
10.	Pre-Bid Meeting	10.07.2025 at 4:00 PM through online & offline modes.
11.	Last Date/Time for submission of Bids	17.07.2025 up to 03:00 PM.
12.	Mode of Bid submission	The bid must be submitted through the Speed post/Registered post in a sealed envelope clearly mentioning the EOI reference number and the subject matter on the sealed envelope.
13.	Address of Bid submission	Directorate of Geology, Engineers' Hostel No-2, 2 nd Floor, Dhurwa, Ranchi, Jharkhand, PIN-834004
14.	Bid opening date	21.07.2025 at 01:00 PM.
15.	Helpline No.	0651-3519388

Sd/-
Director, Geology
Directorate of Geology,
Department of Mines & Geology,
Government of Jharkhand

PR 355830 Mines and Geology(25-26).D

SUDITI INDUSTRIES LTD.

Admin office: C-3/B, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, New Mumbai-400 705. Tel. No: 67368600/0. Fax No: 67368601/0. web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245
Regd. Office: C-253/254, Midc, Ttc Indl. area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705.

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING OF SUDITI INDUSTRIES LIMITED

Notice is hereby given that the Annual General Meeting ("the AGM / the meeting") of the Members of M/s. Suditi Industries Limited ("the Company") will be held on **Wednesday, July 16, 2025 at 04:00 P.M.** (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business(es) set forth in the Notice of AGM dated June 23, 2025.

Pursuant to the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC or other audio visual means, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company is being convened and will be conducted through VC.

As per Regulation 36 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (SEBI Listing Regulations, 2015), a letter providing web link is being sent to those member(s) who have not registered their email address(es) either with the Company or with any Depository or RTA of the Company.

The Notice of AGM has been sent on June 24, 2025, only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM is also available on the website of the Company at <https://suditi.in/> and the BSE Limited at www.bseindia.com.

In case the members have not registered their email address, they can follow the procedure as mentioned in Annual Report.

- The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/ electronic bank mandate with their respective Depository Participant.
- The Members holding shares in Physical mode are requested to furnish their e-mail address/electronic bank mandate details in Form ISR-1 and other relevant forms pursuant to SEBI Circular bearing reference no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Relevant details and Shares prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at <https://suditi.in/>.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility. The instructions for joining the AGM would be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting during the AGM is mentioned in the Notice of AGM.

In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and aforesaid circulars, the Company is pleased to offer its members the facility of "remote e-voting" provided by National Securities Depository Limited (NSDL) to exercise their right to vote on the business(es) as set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM, on the resolution set forth in the Notice, will be provided by NSDL. All the members are informed that:

- The Special Business as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on Sunday, June 13, 2025 at 09:00 A.M. (IST);
- the remote e-voting shall end on Tuesday, June 15, 2025, at 05:00 P.M. (IST);
- the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, July 9, 2025;
- any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, July 9, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Company RTA at cs@suditi.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on 022-48867000/022-24987000. In case of individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system";
- Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through e-voting during the AGM;
- The members who have already casted their vote through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote during the AGM;
- All persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by RTA and notice from the Depositories as on the cut-off date namely Wednesday, July 9, 2025 only shall be entitled to vote at the Annual General Meeting by availing the facility of remote e-voting or by voting at the Annual General Meeting. Members can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM in the manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated June 23, 2025 convening the AGM.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or call on toll free no. 022-48867000/022-24987000 or send a request to M/s. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company Secretary at cs@suditi.in or at the Registered Office address.

Members are advised to register/update their e-mail address with their DP's, in case of the shares held in electronic form and with the company and/or its RTA in case shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices etc. by e-mail from the company in future.

By order of Board of Directors
For Suditi Industries Limited

Sd/-
Pawan Agarwal
Director

Place: Navi Mumbai
Date: June 24, 2025
DIN 00808731

Seal

Sd/-
District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority

U/s 5A of the MOFA, 1963.

Seal

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1941/2025 Date: 23/06/2025

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice


Application No. 88 of 2025

Sea Bird Co-op Housing Society Ltd., Opp. Malvani Church, Marve Road, Malad (W), Mumbai 400095 Applicant, Versus, 1. M/s. Qureshi Builders, 211, Behind Pali Market, Bandra, Mumbai 400050. 2. Shri. Babu I. Qureshi, Since Deceased through his legal heirs i) Mrs. Farida Babu Qureshi, ii) Mr. Khalid Babu Qureshi, iii) Mr. Imran Babu Qureshi, Godfrey Villa, Pali Market Road, Bandra (W), Mumbai 400050 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-


Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of bearing City Survey No. 1438/A admeasuring 42.65 square meters out of 108 square meters, City Survey No. 1437/A admeasuring 602.93 square meters out of 662.10 square meters, City Survey No. 1435 admeasuring 542.50 square meters out of 542.50 square meters together admeasuring 1188.08 square meters out of 13

 **बुधवार, दि. २५ जून, २०२५**

अभिनेता विनीत कुमार सिंग अखेर भारतात परतला

मुंबई, दि. २४: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे हवाई क्षात्र बंद असल्याने दुबईत तासन्तास अडकून पडल्यानंतर 'छात्र' चित्रपटातील अभिनेता विनीत कुमार सिंग मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे दाखल झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. मुंबईत उतरल्यानंतर विनीत कुमार सिंगने सांगितले की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास आम्हाला काहीच कळले नाही. मग आम्हाला बातमी मिळाली की बोईंग सुरू झाले आहे.



नेस्को लिमिटेड

सीआयएन : L68100MH1946PLC004886
नॉंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हाव्ने, गोवाव (पूर्व), मुंबई ४०००६३.
दूर. : ०२२ ६६५५ ०१२३ संकेतस्थळ : www.nesco.in ई-मेल : companysecretary@nesco.in

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा इतर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करतावयाच्या ६६ या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

भागधारकांनी नोंद घ्यावी की, कंपनी कायदा, २०१३ च्या तत्तुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अंतर्भावित व नियमन अन्वयेष्कृत) विनियम, २०१५ व सहायक कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे (एम्सीए) व सेबीद्वारे वेळोवेळी जारी सर्वसाधारण परिपत्रक यांच्या अनुषंगान्तर्गत कंपनीची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **बुधवार, दि. ३० जुलै २०२५** रोजी सुमारे ३.३० वाजता (भा. प्र. ३.) व्हीसी/ओव्हीएम यांच्या माध्यमातून, एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयातुक्त घेण्यात येणार आहे.

त्यामुळे, ज्या भागधारकांचे ईमेल पते कंपनी/शेअर ट्रान्झफर प्लॅटफॉर्म/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ कार्याचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येईल. एजीएमचे सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ कार्याचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.bseindia.com वर, कंपनीचे समाना सूचबद्ध असलेल्या रजिस्ट्रारसह अर्थात बॉईसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर व नॅशनल सीयुरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएन) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वरी उल्लेख असले.

मतदानाची माहिती

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

लाभार्थी माहिती

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

लाभार्थी माहिती

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.

६६ या एजीएमच्या सूचनेने विहित विषयांवर मत देण्यासाठी भागधारकांना दूरध्व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भागधारकांना एजीएमच्या आघी दूरध्व ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-म मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा असेल. भागधारकांनी कृपया एजीएमच्यासूचनेने दिलेले ई-मतदानकरिताचे निर्देशा वाचून घ्यावे.



SUDITI INDUSTRIES LIMITED.

Admin office: C-3/B, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705 Tel. No: 6736860/10,
web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245
Regd.Office: C-23/254, MIDC, Ttc Indl. area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705.

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING OF SUDITI INDUSTRIES LIMITED

Notice is hereby given that the Annual General Meeting ("the AGM / the meeting") of the Members of M/s. Suditi Industries Limited ("the Company") will be held on **Wednesday, July 16, 2025 at 04.00 P.M.** (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business(es) set forth in the Notice of AGM dated June 23, 2025. Pursuant to the General Circular No. 08/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBIHO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC or other audio visual means, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company is being convened and will be conducted through VC.

As per Regulation 36 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations", 2015), a letter/proxy link is being sent to those member(s) who have not registered their email address(es) either with the Company or with any Depository or RTA/O the Company.

The Notice of AGM has been sent on June 24, 2025, only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM is also available on the website of the Company at <https://suditi.in/> and the BSE Limited at www.bseindia.com.

In case the members have not registered their email address, they can follow the procedure as mentioned in Annual Report.

- The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address/ electronic bank mandate with their respective Depository Participant.
- The Members holding shares in Physical mode are requested to furnish their e-mail address/electronic bank mandate details in Form ISR-1 and Other relevant forms pursuant to SEBI Circular bearing reference no. SEBIHO/MISRD/MRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Relevant details and forms prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at <https://suditi.in/>.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility ("**remote e-voting**") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting during the AGM is mentioned in the Notice of AGM.


In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and aforesaid circulars, the Company is pleased to offer its members the facility of "remote e-voting" provided by National Securities Depository Limited (NSDL) to exercise their right to vote on the business(es) as set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM, on the resolution set forth in the Notice, will be provided by NSDL. All the members are informed that:

- i. the Special Business as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means;
- ii. the remote e-voting shall commence on Sunday, June 15, 2025 at 09:00 A.M. (IST);
- iii. the remote e-voting shall end on Tuesday, June 13, 2025 at 05:01 P.M. (IST);
- iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, July 9, 2025.
- v. any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, July 9, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Company/RTA at cs@suditi.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on 022-48867000/022-24997000. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".
- vi. Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through e-voting during the AGM.
- vii. The members who have already casted their vote through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote during the AGM.
- viii. All persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by RTA and notice from the Depositories as on the cut-off date namely Wednesday, July 9, 2025 only shall be entitled to vote at the Annual General Meeting by availing the facility of remote e-voting or by voting at the Annual General Meeting. Members can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM in the manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated June 23, 2025 convening the AGM.
- ix. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 022-48867000/022-24997000 or send a request to M/s. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company Secretary at cs@suditi.in or at the Registered Office address.

Members are advised to register/update their e-mail address with their Deposits, in case of the shares held in electronic form and with the company and/or its RTA in case shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices etc. By e-mail from the company in future.

By order of Board of Directors
For Suditi Industries Limited
Sd/-
Pawan Agarwal
Director
DIN 00808731

Place: Navi Mumbai
Date: June 24, 2025



कोरल इंडिया फायनान्स अँड हौसिंग लिमिटेड

नोंद.कार्यालय : दालामल हाऊस, ४था मजला, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.
फोन क्र.: २२८२२१५५, २२८२२१५५, २२८३४३८१, २२८५३११०, **फॅक्स क्र.:** २२८२५७५३, **ई-मेल:cs@coralhousing.in, वेबसाईट:www.coralhousing.in, सीआयएन:एल६९१२०एमएच१९५५पीएलसी०८४३०६**

व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूकश्राव्य माध्यम (ओव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभा आणि ई-वॉटिंगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेड** (कंपनी) च्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) **बुधवार, १६ जुलै, २०२५ रोजी २.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिड्युअल माध्यम (ओव्हीएम) ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेलं व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी**आयोजित केली जाईल. सभेचे ठिकाण कंपनीचे दालामल हाऊस, ४था मजला, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे नोंदणीकृत कार्यालय असल्याचे मानले जाईल.

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत जारी केलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग) च्या सर्व लागू तरतुदींचे पालन करून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एम्सीए) सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५.०५.२०२०,सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक ११.०९.२०२४ रोजीचे आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३.१०.२०२४ सहायचित्ता माला परंपरक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/पी/०१५५ दिनांक ११.११.२०२४ रोजी एम्सीए, सेबी आणि भारत सरकारने जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांसह (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संबोधले जाईल), कंपनीची ईजीएम व्हीसी/ओव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल.

वरील परिपत्रकांचे पालन करून, ईजीएमच्या सूचनांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या भागधारकांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) मध्ये नोंदणीकृत आहेत. ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.coralhousing.in) आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे देखील उपलब्ध असेल जिथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना

१. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि इतर लागू तरतुदींच्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि सूची विषयांच्या विनियम ४४ सहवाचिता इतर लागू तरतुदी, ईजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. विद्युत मतदान प्रणालीचा वापर करून सभासदांनी मतदान करण्याची आणि व्हीसी/ओव्हीएमद्वारे ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी ईजीएम दरम्यान मतदान करण्याची सुविधा नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केली जाईल.

२. रिमोट ई-वोटिंग कालावधी **शनिवार, १२ जुलै, २०२५ रोजी स.९.००वा. भायरे ते मंगळवार, १५ जुलै, २०२५ रोजी सायं.५.००वा. भायरे** सुरू होईल. **मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी सायं.५.००वा.** नंतर ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही. सभेला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ओपले मत दिले नाही ते ईजीएममध्ये मतदान करू शकतील.

३. रिमोट ई-वोटिंगसाठी सदस्यांची पात्रता ठराव्याची नोंद तारीख **बुधवार, ०१ जुलै, २०२५** रोजी आहे. ज्या व्यक्तीचे नाव नोंद तराखेला म्हणजे **बुधवार, १५ जुलै, २०२५** रोजी नोंदणीकृत सदस्यांमध्ये लाभार्थी मागूक म्हणून नोंदवले गेले असेल, ती ईजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल.

४. डिमॅटरेअलाइड्ड स्वरूपत, वास्तविक स्वरूपत भागधारणा अरहणाऱ्या भागधारकांसाठी आणि ईजीएमच्या सूचनेत ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल नोंदविला नाही त्यांच्यासाठी दूरस्थपणे किंवा ईजीएम दरम्यान सहभाग आणि मतदान करण्याची पद्धत प्रदान केली आहे.

५. कंपनीने ईजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आणि कंपनीचे सदस्य बनलेले कोणतेही भागधारक आणि नोंद तराखेनुसार भागधारणा करणाऱ्यांना मतदानासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ईजीएमची सूचना पाहण्याची विनंती केली जाते.

६. ज्या सदस्यांनी इजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ओपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओव्हीएमद्वारे मॉटिंगमध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वॉरंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्चू) आणि भागधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६-७००० वर कॉल करू शकता किंवा **श्री. सारंग गुप्ता**, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल, पत्ता: ३०१, ३रा मजला, नमन वेबस्टो, जी ब्लॉक, प्लॉट क्र.सी-३२, बॉट्रु काले कॉम्प्लेक्स, वॉट्रे पुर्व, मुंबई-४०००५१ यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

डिीमेट स्वरूपत भागधारणा करणाऱ्या भागधारकांनी ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केला नाही त्यांना त्यांच्या डीपीने सूचनाव्यवस्था प्रक्रियेनुसार त्यांच्या डिीमेट खात्यात तशीच नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरूपत सभाभाग घारणा करणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ईमेल किंवा केवासी तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांनी नमूद केलेल्या तपशीलांची नोंदणी/अद्ययावत फॉर्म आयएसआर-१ मध्ये कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, एमयूएल इन्स्टाटम इंडिया प्राय्व्हेट लिमिटेड त्यांचा पत्ता सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००३ यांच्याकडे लिहून करावी किंवा mt.helpdesk@in.mpmms.mufg.com वर ईमेल पाठवू. भागधारक कंपनीच्या <http://coralhousing.in/kyc-forms.php> या वेबसाइटवर संबंधित फॉर्ममध्ये प्रवेश करू शकतात.

कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडकरिता
सही/-
रिया शाह
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
तारीख: २४ जून, २०२५

PUBLIC NOTICE

Notice hereby given that my clients 1) **Mrs. JUSTINA FERNANDES (2) Mr. PAUL FRANCIS FERNANDES & (3) Mr. DENZIL FERNANDES**, are the only nominees of Late **FRANCIS FERNANDES**. The deceased was a member of the Green Park Building No. 2 CHS. Ltd., in respect of Flat No. **A-202**, Green Park Building No. 2 CHS. Ltd., Shanti Park Layout, Mira Road (East), Dist. Thane-401107, he has expired on **12.06.2021**, leaving behind my clients as his heirs, legal representatives & his nominees by giving 50% Shares **Mrs. JUSTINA FERNANDES & 25% Share to Mr. PAUL FRANCIS FERNANDES & 25% Share Mr. DENZIL FERNANDES**. That my clients has made an application to the Green Park Building No. 2 CHS. Ltd., Society for transfer of Shares and interest of the deceased in their names, according to Bye Laws of the Society. This Notice is hereby given to the general public and other claimants/objectors, inviting claims/objections if any, for the transfer of all shares and interest of the deceased member in the capital/property of the Society, in the name of my clients within a period of **14 days** from the publication of this notice. If no claims, objections are received within the stipulated time prescribed above, the society shall be free to transfer the shares and interest in the capital/property of the Society in the names of my above clients jointly.

Sd/- **Asma M. Patel** (Advocate High Court) 1/4-A, Ram Nagar, S V Rd, Goregaon (W) Mumbai-400104. **Date:** 25/06/2025

PUBLIC NOTICE

Take Note that **MRS. SHAHNAZ RAFIQUE SHAIKH** has died intestate on **19.06. 2016** at Mira Road (E), Thane. The legal heir of the said deceased, **Mr. MOHAMMAD RAFIQ MAHMOOD SHEIKH**, has already transferd Shares certificate in his name and now He is the sole Rightful owner of the said Flat No. **B/304**, 3rd floor, building known as Venus, Co-op. Hsg. Society Ltd. situated at Geeta Nagar, Phase II behind Sai Petrol Pump, Mira Road (East), Dist. Thane-401107. Any/all person having any objection and/or claim in to or upon the said property are hereby called upon to make the same known to the undersigned in writing together with documentary evidence thereof, within **15 days** from the date of publication of this notice failing which such claim in or upon the said flat shall be deemed to be waived and my clients shall enjoy utmost right and privilege and can deal in any manner as my clients deem fit and proper without any reference to such claims and /or objections and without any interference.

Moinuddin Sayed (Advocate High Court) Shop No. 14, Building No B 21 and 22 Anand Anand Society, Near ICICI Bank Mira Road (E) Mob. 7977738514 **Date:** 25/06/2025



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल६०३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१
नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परक, मुंबई-४०००१३. **दूर.:+९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:+९१-२२-२४९५१९५५, वेबसाईट:www.alkemlabs.com, ई-मेल:investors@alkem.com**

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ वेळोवेळी सुधारित आणि सिक्युरिटीज अ